

वप्यदेवी N. pr. einer Fürstin Rāga-Tar. 5, 289. वप्यदेवी 281.
 वप्यिष m. N. pr. eines Fürsten Rāga-Tar. 4, 400. 402. 688. °क 393.
 वप्यीहु m. *Cuculus melanoleucus* H. 1329.
 वप्यदेवी s. वप्यदेवी.
 वप्यनील N. pr. eines Landes Rāga-Tar. 8, 1994.
 वैप्र (von 2. वप्) Unādis. 2, 27. m. n. *gāṇa* शर्धादि zu P. 2, 4, 31. n.
 Siddh. K. 249, b, 7. am Ende eines adj. comp. f. श्री. 1) m. n. *Aufwurf von Erde*, ein aufgeschütteter Erdwall (zur Vertheidigung von Städten und Häusern); = चय AK. 2, 2, 2. Trik. 3, 3, 369. H. 980. a. n. 2, 452. MED. r. 83. = प्राकार H. an. Halā. 2, 133. Dharanī und Rantideva bei Ué-éval. Vaiś. bei Mallin. zu Kir. 7, 11. Saéggana bei Mallin. zu Ciç. 3, 37. °क्रीडा die im Aufwerfen von Erde bestehende Belustigung (eines Elefanten) MEGH. 2. Mallin. zu Kir. 5, 42. °क्रिया dass. Ragh. 5, 44. मृङ्गायलग्राम्बुद्वप्रपङ्ग (चित्रकूट) 13, 47. वप्राभिघात (so der Comm.) Kir. 5, 42. वप्राणि विषाणायो चोद्धरन् Bhāg. P. 10, 36, 2. प्राकारवप्रसंबाधा (पुरी) MBh. 3, 16056. 4, 296. 7, 6904. 8, 2035. 9, 1795 (जीणवृत्ति: st. तो-णवप्राम् ed. Bomb.). 13, 16-1. R. 5, 9, 15. 6, 12, 22. 37, 13. Ragh. 1, 30. Kumāras. 6, 38. Ciç. 3, 37. गिलावप्र Rāga-Tar. 6, 307. सोत्सेधवप्रप्राकारं (so ist st. सोत्सेधवप्रकारं च zu lesen) Mārk. P. 49, 13. प्रेतुङ्गवप्रप्राकार-रमालिनी (पुरी) 66. 9. H. 62. उत्पान्° Varāh. Brh. S. 5, 77. MBh. 12, 3828. — 2) m. n. ein hohes Flussufer, = रोधस् तट Trik. H. an. MED. Dharanī und Rantideva bei Ué-éval. Vaiś. bei Mallin. zu Kir. 7, 11. MBh. 1, 5810. 6456. 13, 1957. नदी° R. 2, 33, 33. Kir. 7, 11. — 3) m. n. Abhang eines Berges, = सानु Halā. 3, 24. Saéggana bei Mallin. zu Ciç. 3, 37. Kir. 5, 36. 6, 8. सुमेत्वप्र: Ciç. 3, 37. — 4) Graben: धरा पयःपरिपूर्वप्रा Varāh. Brh. S. 19, 16. — 5) Kugelzone Golādh. 3, 59. °फल 61. °तेत्रफल dass. 60. — 6) m. n. Feld (das besät wird), = कोदार, तेत्र AK. 2, 9, 11. Trik. 3, 2, 9, 3, 369. H. 963. H. an. MED. Halā. 2, 419. Dharanī, Rantideva und Vaiś. a. a. O. — 7) m. n. Staub Trik. 3, 2, 9, 3, 369. H. an. MED. — 8) n. Blei AK. 2, 9, 106. H. 1041; vgl. वर्ध. — 9) m. n. = निष्कृत, वन्न न., वाङ्का (?) und पाटीर् Gātādh. im CKDr. — 10) m. Vater (vgl. 2. वस्तु) Trik. 3, 3, 369. H. an. MED. Dharanī, Rantideva und Vaiś. a. a. O. — 11) m. = प्राणपति Unādis. im Saṁkshiptas. nach CKDr. — 12) m. N. pr. a) eines Vjāsa VP. 273. — b) eines Sohnes des 14ten Manu Hariv. 493. बुद्ध die neuere Ausg. — 13) f. श्रा a) वप्रावत् adv. Kātj. Cr. 18, 8, 4. वप्रा = श्रग्नितेत्रकेदार् Kārka, = तेत्रवपन Manidh. zu VS. 18, 30. wie bei einem Beete d. h. wie beim Ebnen, Herrichten des Platzes für das Feuer. — b) Rubia Munjista (मञ्जिष्ठ) Roab. Rāgān. im CKDr. — c) N. pr. der Mutter Nimi's, des 21ten Arhant's der gegenwärtigen Avasaripiṭ, H. 40. — Vgl. रोधोवप्र. वप्रक m. = वप्र 5) Golādh. 3, 59.
 वैप्र = देत्र nach Nagavṛtti bei Ué-éval. zu Unādis. 4, 66. = डुर्गति, समुद्र Unādis. im Saṁkshiptas. nach CKDr.
 वैप्सस् nach Sū. so v. a. वप्सस्, द्वृप, was ganz unwahrscheinlich ist. उत स्य वैं रुग्णां वप्ससे गीत्तिर्बुद्धिष्ठि सदसि पित्वते नृन् ॥V.1,181,8.
 वध् (v. 1. वध्, वैधति गतौ) Dhātup. 13, 49. श्रवयीत् P. 7, 2, 2, Schol.
 वप्, वैमिति (उद्दिरणी) Dhātup. 20, 19. वैमिति ved. P. 7, 2, 34. श्रवमीत् 5.
 ववाम, ववमत्स्, ववमित् 6, 4, 126. Vop. 8, 52, 125. वेमुस्, वेमित् Brāga-
 VI. Theil.

vṛtti in Siddh. K. zu P. 6, 4, 126. Vop. 8, 52, 125. श्रवामि 11, 7, 24, 6. वैमिता und वात्ता, वैमिति und वात्ति 26, 103. sg. erbrechen, ausspeien; Etwas von sich geben, entlassen: एतद्वैष्णो पृष्ठाये वमन्ति sie werden das Wort ausspeien d. h. von sich thun wollen, berechen RV. 10, 108, 8. चतुःशङ्का वैमित्तिर् एतत् 4, 58, 2. TS. 2, 3, 2, 6. Çat. Br. 5, 4, 4, 9. Suçā. 1, 38, 21. 101, 16. वमत्ती रुद्धिरं बङ्ग MBh. 1, 1170. Hariv. 15919 (श्रव mit der neueren Ausg. zu lesen). R. 1, 28, 26. 3, 8, 9. Bhāg. P. 9, 10, 23. Verz. d. Oxf. H. 51, a, 30 (vgl. Mārk. P. 43, 4). वेमुश्च केचिदुधिरम् Mārk. P. 82, 57. ववम् रक्तम् Bhāt. 14, 30. वैमिता M. 4, 121. वमत्ती पावकं मुखात् R. 3, 29, 6. मुखैः Spr. 4801. रक्तं चावमिषुर्मुखैः Bhāt. 15, 62. मुखते: वमत्यो वङ्गिमुल्बाषम् Brāg. P. 3, 17, 9. रक्तं त्रैर्वमन् Kathās. 74, 86. Bhāt. 9, 10. श्मर्षन्तं क्रांधविषं वमत्ती MBh. 3, 15658. श्रद्धो वमत्तो इति त्रूषातिभिः Bhāg. P. 4, 10, 26. नापीतिता वमत्युच्चैरतःसारम् — डृष्ट-व्रणा इव प्राणे भवति नियोगिनः Spr. 1338. किमाग्नेयो प्रावा निकृत इव तेजासि वमति UTTARAR. 109, 12 (148, 8). Spr. 3062. वमति वसुधा भस्मनिकरम् Varāh. Brh. S. 27, 2. वक्तेतरपैतृतकैः: — वारिलवान्वमति Ragh. 16, 66. हृदयनिक्तिं भावाकृतं वमद्विकेन्द्रपै: Spr. 236. सुकवर्भपिति: कर्णेषु वमति मधुधारम् 247. partic. वात्ते P. 7, 2, 16, Sch. 1) ausgeboren, ausgespien AK. 3, 4, 58. Ait. Br. 3, 46. M. 4, 132. यथा स्वं वात्तम-आति द्या वै नित्यमभूतये। एवं ते वात्तमभूति स्ववीर्यस्थोपसेवनात्॥ MBh. 5, 1608. Mārk. P. 43, 4 (vgl. Verz. d. Oxf. H. 51, a, 30). वात्ताशन् M. 3, 109. Bhāg. P. 7, 15, 36. वात्ते wenn man vomirt hat Mārk. P. 34, 70, 82. वात्त was man von sich gegeben —, entlassen hat: °वृष्टि (मेघ) MEGH. 20. धारानिपाति: सरू किं नु वात्तश्चेद्यम् Spr. 1603. °मात्य so v. a. herausgefallen Ragh. 7, 6. — 2) der vomirt hat M. 3, 144. Suçā. 2, 138, 19. — Vgl. डुर्वात्त.
 — caus. वामयति und वमयति (mit Präpp. nur वमयति) Dhātup. 19, 68. ausspeien machen, Erbrechen bewirken: वा° Suçā. 1, 42, 13. 101, 16. 158, 11. 2, 174, 14. Verz. d. Oxf. H. 304, b, 27. 307, a, 29.
 — श्रमि bespeien, anspeien TS. 6, 3, 2, 4. Çat. Br. 3, 8, 2, 11.
 — श्रा, श्रावमत् Hariv. 15919 fehlerhaft für श्रवमत्, wie die neuere Ausg. liest.
 — उद्ध ausbrechen, ausspeien; Etwas von sich geben, entlassen TS. 2, 3, 2, 6. वक्त्राक्षेष्टिप्रतिमुद्दमन् MBh. 3, 15729. R. 3, 29, 3. कर्काटविषं ती-ह्यां मुखात्सततमुद्दमन् MBh. 3, 2838. बाव्यम् ऊभाष्यम् P. 3, 1, 16, Sch. क्रेष्टं स्फुलिङ्गेष्टं दृष्टिमिहुद्यतम् Prab. 75, 6. सा तत्संश्रौतो वैरौ। उद्ध-वामेन्द्रसिक्ता भूर्बिलमग्निवैराग्नी Ragh. 12, 5. (अनलः) उद्धवाम च गङ्गायां तं गर्भम् Kathās. 20, 86. उद्धमन्प्रवयंश्वै (aus dem Kücher herausnehmend nach Nilak.) वाणान् MBh. 3, 1931. तदस्ति न किमयहो परिहृ नोदमति स्त्रियः: von sich geben so v. a. anstellen, vollbringen Kathās. 47, 120. उद्धात्त ausgespien, erbrochen AK. 3, 2, 46. H. 1495. a. n. 3, 253. MED. t. 101. उद्धमित dass. ebend. — Vgl. उद्धमन, उद्धात्त sg.
 — निस् ausspeien, auswerfen: शोणितम् MBh. 7, 3376. रोषजं वाष्पम् Hariv. 3661. सा (वडवा) तनिरवमचुक्रं नासिकायो विवस्वतः 600.
 — विनिस् dass.: रुधिरे श्रोतोभिः स विनिर्वमन् R. 6, 76, 42.
 — परा wegsspeien Kātj. 11, 1.
 वप्स (von वप्) m. = वाप gāṇa व्यत्तादि zu P. 3, 1, 140.
 वमथु (wie eben) m. 1) Erbrechen AK. 2, 6, 2, 6. H. 469. a. n. 3, 321.